



August 25, 2023

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra – Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

BSE Limited
Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Wing,
Rotunda Building, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Symbol: NYKAA

Scrip Code: 543384

Dear Sirs,

Sub : Newspapers clipping – Public Notice of the 11th Annual General Meeting, E-Voting and other related information

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of the public notice of the 11th Annual General Meeting (“AGM”) of the Company, instructions for remote e-voting & e-voting at AGM and other related information, published on August 25, 2023 in the following newspapers:

- (1) The Financial Express (All Editions)
- (2) The Free Press Journal (Mumbai)
- (3) Navshakti (Mumbai)

We request you to take the same on your record.

Thanking You.

Yours faithfully,

For FSN E-Commerce Ventures Limited

Sujeet Jain
Chief Legal and Regulatory Officer,
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: F6144

Encl: a/a

FEDERAL BANK

YOUR PERFECT BANKING PARTNER
THE FEDERAL BANK LTD. REG. OFFICE: PB. No. 103, FEDERAL TOWERS, ALLUVA, KERALA, INDIA - 683 101

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the following Share Certificates have been reported lost. Letter of Confirmation in lieu of Share Certificates reported as lost shall be issued, if no valid objection is received within 15 days from the date of publication of this notice.

Table with 6 columns: SL No., NAME, FOLIO, CERT. NO., DIST. NO., NO. OF SHARES. Row 1: 1, KALYANI C S, 41477, 505438, 14789561-14789545, 12570

Place: Aluva Date: 25.08.2023

COCHIN MINERALS AND RUTILE LTD. (100% E.O.U.) AN ISO 9001 : 2015 COMPANY AN ECO-FRIENDLY MODEL COMPANY
Regd. Office: P.B. No. 73, VIII/224, Market Road, Aluva - 683 101, Kerala, India.

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to the Ministry of Corporate Affairs' General Circular No. 10/2022 dated 28th December 2022 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2/023/4 dated 05th January 2023 and various other circulars issued, the 34th Annual General Meeting (AGM) of the Members of Cochin Minerals and Rutile Limited convened to be held on Friday, the 15th September, 2023 at 2.00 PM as an electronic AGM (e-AGM) through Video Conferencing (VC) to transact the business as set forth in the Notice dated 14.08.2023 (AGM Notice), the electronic (soft) copy of the AGM Notice setting out the businesses to be transacted there at together with the Audited Financial Statements of the Company for the financial year ended 31st March, 2023 and the Reports of the Board of Directors and Auditors has been sent electronically on 23.08.2023 to the Members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s) for communication purposes and no physical copies of the above has been sent.

As stated in the AGM Notice, in compliance with the provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, the business before the AGM may be transacted through voting by electronic means and accordingly, the Company is providing the Members, the facility to exercise their right to vote on all the resolutions proposed for consideration at the AGM electronically through the e-voting services of Central Depository Services (India) Limited (CDSL).

Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of 08th September, 2023 may cast their vote by remote e-voting. A person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the e-voting facility as well as voting at the AGM.

A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. Members who have not cast their votes through remote e-voting will be facilitated to vote at the AGM.

Members may refer to the AGM Notice for detailed instructions on remote e-voting, participation in the AGM through VC, voting at the AGM. In case of any queries or grievances relating to e-voting procedure, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact on toll free number 1800 22 55 33.

Place: Aluva Date: 24.08.2023

BF UTILITIES LIMITED Regd. Off.: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411036 CIN : L40108PN2000PLC015323

Twenty Third Annual General Meeting

Notice is hereby given that the 23rd Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Wednesday, 27 September, 2023 at 11.00 a.m. (I.S.T.) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), without presence of Members at a common venue, in accordance with the provisions of the Companies Act, 2013, ("the Act"), and rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") as amended, read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) Circular dated January 05, 2023 (hereinafter collectively referred to as circular(s)), to transact the business as set out in the Notice convening the 23rd AGM.

1. Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23:

- a) will be sent to all Shareholders by email, whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) and
b) will also be uploaded on the website of the Company at www.bfutilities.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

2. Manner of registering / updating email addresses:

- a) Shareholders holding shares in Physical Form are requested to provide a signed request letter mentioning Folio No., email id, Name of the Shareholder, self attested copy of PAN Card by email to pune@linkintime.co.in to register their email address and mobile number.
b) Shareholders holding shares in dematerialised form (DEMAT) are requested to register or update their email addresses and mobile number with their relevant depository participant(s).

3. Manner of casting vote(s) through e-voting:

- a) Shareholders will have an opportunity to cast their vote(s) through remote e-Voting facility, on all resolutions set out in the Notice of the AGM. This remote e-Voting facility will also be available during the AGM.
b) The detailed instructions for remote e-Voting by shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses are provided in the Notice of the AGM.

4. Book Closure for AGM

The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed on Wednesday, September 27 2023 for the purpose of 23rd AGM.

This Notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI. For further information / clarification / assistance in respect of e-Voting and related matters, concern shareholders are requested to contact the Registrar and Transfer Agent of the Company and / or the Company at below mentioned address.

Link Intime India Pvt. Ltd. Secretarial Department
Unit - BF Utilities Limited
Block No.202, Akshay Complex, Near Ganesh Temple, off Dhule Patil Road, Pune - 411 001, Maharashtra
Tel:+91 20 26160084 / 26161629
Email : pune@linkintime.co.in

For BF Utilities Limited Sd/- B. S. Mitrkari Company Secretary

MULTIBASE INDIA LIMITED Regd. Office: 74/5 E, Damam Industrial Estate, Kadayya Village, Nani Damam, Union Territory, DD-396 210

NOTICE OF THE THIRTY SECOND ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the Members of Multibase India Limited ("the Company") will be held on Friday, September 15, 2023 at 12:30 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in Notice of the AGM. Annual Report including notice of the AGM has been circulated only through email on August 23, 2023 to those members whose email addresses are registered with the Company / Depositories Participant / Registrar and Share Transfer Agent as on August 18, 2023. This is in accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 and in compliance with applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") Securities and Exchange Board of India ("SEBI") ("Listing Regulations").

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company has arranged remote e-voting and e-voting facility at AGM through NSDL, viz www.evoting.nsdl.com

The Company has fixed Friday, September 08, 2023 as the cut-off date for determining members, who shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the AGM in proportion to their share in the paid up equity share capital of the Company. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who has acquired shares and become member of the Company after dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date may cast their vote as per instruction provided in the AGM Notice and any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the "cut-off date" may obtain User ID and Password by sending a request at mt.helpdesk@linkintime.co.in

The remote e-voting facility shall be available during the following period and thereafter members shall not be allowed to cast their vote:

Table with 2 columns: Commencement of E-voting, End of E-voting. Row 1: From 9:30 a.m. IST of September 11, 2023, Up to 5:00 p.m. IST of September 14, 2023

The remote e-voting shall not be allowed after 5:00 p.m. IST on September 14, 2023. The facility for e-voting is available at AGM and members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM.

You are requested to read the instructions for members for attending the AGM through VC / OAVM and remote e-voting given on page nos. 5-9 forming part of the Notice. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) section for shareholders and e-voting user manual available at the "Downloads" section of www.evoting.nsdl.com or Members who need assistance on voting process before or during the AGM, can contact NSDL on their Toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or contact NSDL Official Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in or Mr. Ashok Shergur, Link Intime India Private Limited at mt.helpdesk@linkintime.co.in or Ms. Parny Kamani, Company Secretary and Compliance Officer at compliance.officer@multibaseindia.com.

This information and details in this regard alongwith Annual Report including notice of AGM is also available on the website of the Company at http://www.multibaseindia.com, BSE Limited at www.bseindia.com and on website of NSDL at www.evoting.nsdl.com

By and order of the Board For MULTIBASE INDIA LIMITED Sd/- Parny Kamani Company Secretary and Compliance officer

Place: Mumbai Date: August 24, 2023

HINDUSTAN ADHESIVES LIMITED Regd. Off: B-28, SAFDARJUNG ENCLAVE, NEW DELHI-110029 CIN: L74899DL1983PLC031191

NOTICE

Notice is hereby given that the Thirty Fifth (35th) Annual General Meeting of the company will be convened on Saturday, September 23rd, 2023 at 2.00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020 and 10/2022 dated 6th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 28th December 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the AGM along with Annual Report 2022-2023 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the company/ depositories in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. Members may note that Notice of the AGM and Annual Report 2022-2023 will also be available on the website of the company www.bagla-group.com and on the stock exchange website of the company at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VCOAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VCOAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

We urge all the shareholders who have not registered their email addresses with the Company/ Depositories to do so forthwith in order to receive all communications promptly without any disruption. Updating of correct email address in the records will help us to communicate with you effectively, especially during this challenging times.

For this purpose, we request shareholders who have not updated their email addresses and Permanent Account Number to kindly update the same by following the below mentioned link and quoting your Folio No./ DP/ClientID, Certificate No., PAN, Mobile No., Email ID along with a self-attested copy of your PAN card/ Aadhar/ Valid Passport/ Share Certificate: Process for member's registration Email ID and Bank details:-

Demat Holdings: The members holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their email addresses may temporarily register the same with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s Link Intime India Private Limited, by clicking on the link: http://linkintime.co.in/mailreg/email_register.html and follow the registration process as guided therein. In case of any query, a member may send an email to M/s Link Intime India Private Limited at mt.helpdesk@linkintime.co.in or in it is clarified that for permanent registration of email address and Bank Details in your Demat account, members are requested to approach the respective Depository Participant ("DP") and follow the process advised by DP.

Physical Holding: The Members holding equity shares of the company in Physical Form and who have not registered their email addresses and/or Bank Account details may register the same with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s Link Intime India Private Limited, by clicking on the link: http://linkintime.co.in/mailreg/email_register.html and follow the registration process as guided therein. In case of any query, a member may send an email to M/s Link Intime India Private Limited at mt.helpdesk@linkintime.co.in

This is for your information and records. For any query on the above matter, shareholders of the company are requested to contact:

M/s Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot No NH-2, C-1 Block, LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058. Tel: 011-41410592/93/94, Telefax: 011-41410591, Email: delhi@linkintime.co.in

For and on behalf of HINDUSTAN ADHESIVES LIMITED Sd/- Madhusudan Bagla (Managing Director)

Date: 24/08/2023 Place: New Delhi

GOKALDAS EXPORTS LIMITED Corporate Identification Number (CIN): L18101KA2004PLC033475

Regd. Office: No. 25, 2nd Cross, 3rd Main, Industrial Suburb, Yeshwantpur, Bengaluru-560022. Tel: +91 80 68951000 Fax: +91 80 68951001 E-mail: cs@gokaldasexports.com; Website: www.gokaldasexports.com

NOTICE OF THE MEMBERS

Members of Gokaldas Exports Limited ("the Company") may note that the 20th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through video conference / other audio-visual means (VC/OAVM) in compliance with the applicable Provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws.

In compliance with the above circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2022-23 will be sent electronically to all the Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants. Members holding shares in dematerialized mode are requested to register their email address and mobile numbers with their respective depositories through their depository participants and Members holding shares in physical mode are requested to furnish details to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") KFin Technologies Limited at einward.ris@kfinetech.com. The notice of the AGM and Annual Report will also be made available on the Company's website www.gokaldasexports.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members who have not registered their email address will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM. The manner of voting remotely for Members holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice of AGM.

Members may note that the Board of Directors at their meeting held on May 25, 2023, have recommended a final dividend of Re. 1 (Rupee One) per equity share. The final dividend, if approved at the ensuing AGM, will be paid to all the Members who are holding shares as on the Record date. Members who have not updated their bank account details are requested to update their KYC with the depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's RTA (where shares are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on the payout date.

Members whose shareholding is in dematerialized mode are requested to notify any change in address or bank account details to their respective depository participant(s) Shareholders whose shareholding is in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System (ECS) mode to receive dividend on time.

for Gokaldas Exports Limited Sd/- Gourish Hegde Company Secretary

Place: Bengaluru Date: August 24, 2023

ZEN TECHNOLOGIES LIMITED Regd. Off.: B-42, Industrial Estate, Sanathnagar, Hyderabad-500018, Telangana, INDIA Phone: +91-40-23813281, Fax: +91-40-23813694 | Website: www.zentechtechnologies.com, Email id: cosec@zentechtechnologies.com | CIN: L72200TG1993PLC015939

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING (AGM), RECORD DATE AND E-VOTING AND OTHER INFORMATION

NOTICE is hereby given that, pursuant to provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), allowing the Companies to hold their AGMs through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), the 30th AGM of the Company is scheduled to be held on Saturday, the 16th day of September, 2023 at 11.00 a.m. (IST) through VC in compliance with the aforesaid circulars.

Pursuant to the above said circulars, the notice of e-AGM and explanatory statement thereto, together with annual report for FY 2022-23 have been e-mailed to the members on August 24, 2023, and are also made available on the websites of the Company at https://www.zentechtechnologies.com/annual-reports websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and the Listing Regulations, the Company is providing remote e-voting facility before the AGM as well as e-voting facility during the AGM. The members may cast their votes using the remote e-voting platform provided by KFin Technologies Limited (Kfintech) and the Instructions for remote e-voting, participation to e-AGM and e-voting during AGM are given in the notice of AGM which forms part of the Annual Report.

Following is the calendar of events:


Table with 3 columns: S.No., Event, Date. Row 1: 1, Cut-off date for voting by the members and participation in AGM through VC, Friday, September 8, 2023

The members who have not registered/updated their email addresses with the Company/RTA or Depository Participants are hereby requested to register/ update their email IDs with the respective Depository Participant(s) with KFin Technologies Limited to get periodic updates. The members may refer the AGM Notice for the detailed procedure on remote e-voting, e-voting during the AGM and participation in the AGM.

- Note: 1. All the businesses shall be transacted only through remote e-voting before the AGM and voting by electronic means during the AGM. 2. A member whose name is recorded in the register of members or in the register of beneficiary owners maintained by Depositories as on the cut-off date shall only be entitled to cast vote through the remote e-voting or remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. 3. A member may participate in the AGM through VC even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. 4. Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID / folio number, PAN, mobile number at cosec@zentechtechnologies.com from September 11, 2023 (9:00 a.m. IST) to September 14, 2023, (5:00 p.m. IST). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

For Zen Technologies Limited Sd/- M. Raghavendra Prasad Company Secretary and Compliance Officer, Zen Technologies Limited Tel: 040-23813694; e-mail: cosec@zentechtechnologies.com

Place: Hyderabad Date: August 24, 2023



NYKAA FSN E-COMMERCE VENTURES LIMITED Registered Office: 104 Vasant Udyog Bhavan | Sun Mill Compound | Tulsipipe Road | Lower Parel | Mumbai - 400013

Website: www.nykaa.com | Phone: +91 22 8614 9696 | Email: nykaacompanysecretary@nykaa.com CIN: L52600MH2012PLC230136

NOTICE OF THE 11th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice calling the 11th Annual General Meeting ("AGM") of FSN E-Commerce Ventures Limited ("the Company"), scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 18, 2023 at 10:30 AM (IST) and Annual Report, have been sent on Thursday, August 24, 2023 electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and Annual Report are available on the Company's website at www.nykaa.com, Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com, National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and Registrar & Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited ("Link Intime") at www.linkintime.co.in

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to nykaacompanysecretary@nykaa.com.

Instructions for remote e-voting and e-voting during AGM:

- (a) Pursuant to provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility of remote e-voting to the shareholders, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. Members holding shares either in physical mode or dematerialised mode, as on Monday, September 11, 2023 ("cut-off date"), shall cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at https://www.evoting.nsdl.com/. Only those Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the Members are hereby informed that the Businesses, as set out in the Notice of 11th AGM will be transacted through voting by electronic means only.
(b) The remote e-voting period commences on Thursday, September 14, 2023, at 09:00 AM (IST) and will end on Sunday, September 17, 2023, at 05:00 PM (IST). The remote e-voting module shall be disabled for voting on Sunday, September 17, 2023, at 05:00 PM (IST) and voting through remote e-voting will not be permitted beyond 05:00 PM (IST) on Sunday, September 17, 2023.
(c) Members who have cast their vote through remote e-voting can participate in the 11th AGM but shall not be entitled to vote again.
(d) Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM.
(e) Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report for the Financial Year ("FY") 2022-23 through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the User ID and Password for casting the vote.
(f) The manner of remote e-voting or e-voting during the AGM for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC / OAVM are also provided in the Notice of the AGM.
(g) The Board of Directors have appointed Mr. Sachin Sharma (Membership No. 46900/CP. No. 20423), Designated Partner, M/s. Sharma and Trivedi LLP (LLPIN: AAW-6850), Company Secretaries, Mumbai or failing him Mr. Dinesh Trivedi (Membership No. 23841/CP. No. 22407), Designated Partner, M/s. Sharma and Trivedi LLP (LLPIN: AAW-6850), Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting at AGM process in a fair and transparent manner.
(h) In case of any queries related to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice-President, NSDL at evoting@nsdl.co.in.
(i) Manner of registering / updating e-mail address:
(i) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Link Intime. Click the link in their website www.linkintime.co.in at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, Depository Participants ("DPs") ID, Client ID / PAN, mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to Link Intime at mt.helpdesk@linkintime.co.in.
(ii) Members holding share(s) in electronic mode: by registering / updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company electronically.

By the Order of the Board of Directors of FSN E-Commerce Ventures Limited Sd/- Pragna Kaul Company Secretary & Compliance Officer Membership No. 17167

Date: August 25, 2023 Place: Mumbai

Sujeet Jain Chief Legal and Regulatory Officer, Company Secretary & Compliance Officer Membership No.: F6144

SBI भारतीय स्टेट बैंक Retail Asset Centralised Processing Centre Thane. POSSESSION NOTICE [for Immovable Property]. The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002...

PUBLIC NOTICE. NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE on behalf of my client, ICICI Bank Limited having its Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051, Maharashtra, India with respect to the premises, mentioned in detail in the schedule herein below, originally owned by Bank of Rajasthan Limited (Bank of Rajasthan). Further, due to the amalgamation of Bank of Rajasthan Limited (Bank of Rajasthan) with ICICI Bank Limited, ICICI Bank Limited has lost the original Articles of Agreement/s and has not found till date.

PUBLIC NOTICE. My Client intends to purchase a residential Premises bearing Flat No. 304, admeasuring 800 sq. Ft. Built up area or thereabouts, located on 3rd floor, of the building known as "Gayatri" of the Pole Star Co-operative Housing Society Ltd., situated at 140A, L.T. Road, Mulund (East), Mumbai- 400 081, from the present owner, namely MR. RAGHUNATH SUBRAMANIAN, the only legal heir of late S. SUBRAMANIAN, free from all encumbrances. If any person/persons/legal heirs have any type of right title, interest, claim, demand, objection etc., of any nature in respect of Sale of aforesaid Flat, he/she should file his/her objection in writing to the undersigned with documentary evidence, at his office at Akanksha, 2nd Floor, V.B. Phadke Marg, Mulund (East), Mumbai - 400 081, within 15 days from the date of the publication of this notice, failing which it shall be presumed that no other heirs/third party have any claim against the said Flat and my client shall proceed to complete deal of the said Flat, without any further reference to such claims, if any.

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL-II (Govt. Of India, Ministry of Finance) MTNL Building, 3rd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400005 ORIGINAL APPLICATION No.153 OF 2023 Exh.-11 Prudent ARC Ltd., acting in its capacity as Trustee of the Prudent Trust - 35/19 Applicant Mrs. Neha Hemant Agrawal and Ors. Defendants SUMMONS WHEREAS, OA No. 153 of 2023 was listed before Learned Presiding Officer on 02/03/23. WHEREAS, this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the said Application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of Debts of Rs.3,04,94,274/- (Rupees Three Crore Four Lacs Ninety Four Thousand Two Hundred Seventy Four Only) (Application along with copies of documents etc. annexed). Whereas the service of summons could not be effected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendants are directed as under:-

Income Tax Department Central Board of Direct Taxes Revised Instruction for constitution and functioning of 'Local Committees to deal with Taxpayers' Grievances from High-Pitched Scrutiny Assessment'. CBDT has issued revised Instruction for Constitution and Functioning of Local Committees (LC) through F.No.225/101/2021-ITA-II, dated 23.04.2022 to deal with taxpayers' grievances arising out of high-pitched Scrutiny Assessment. The salient features are: LCs, comprising 3 members of Pr.CIT/CIT rank, have been constituted in each Pr. CCIT region, including the Pr. CCIT(Exemptions) and Pr. CCIT (International Taxation). Grievances, if any, relating to assessments completed under Faceless Assessment may be sent at e-mail id samadhan.faceless.assessment@incometax.gov.in. For non-faceless assessments, the same may be sent to the office of Pr. CCIT concerned, physically or through email. The grievances so received shall be forwarded to LC of the Pr. CCIT concerned, which shall acknowledge the same. After due examination, the LC shall submit a report, preferably within 2 months from the end of the month of receipt of grievance, treating the order as High-Pitched/Not High-Pitched, along with the reasons, to the Pr. CCIT concerned. The Instruction also provides for initiation of suitable administrative action against the officer concerned, in cases where assessments are found by the LC to be high-pitched or where there is non-observance of principles of natural justice, non-application of mind or gross negligence of Assessing Officer/Assessment Unit. The complete Revised Instruction dated 23.04.2022 in F.No.225/101/2021-ITA-II is available at https://incometaxindia.gov.in/Lists/Latest%20News/Attachments/518/Instruction-225-101-2021.pdf

PUBLIC NOTICE. WHEREAS, the Authorized Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued the Demand Notice dated 22.02.2022 under Section 13(2) of the said Act, calling upon the borrowers (1) Mr. Choudhry Rambalka V/S Mr. V V Choudhry and (2) Mrs. Rita Rambalka Choudhry W/o Mr. Rambalka Choudhry. Both are addressed at: Room No.204, Gawatwadi, NMICD Road, Near Hanuman Mandir, Balram BGR, Digha, Navi Mumbai-400708. To repay the amount mentioned in the Notice being Rs.11,36,368.75 (Rupees Eleven Lakh Thirty Six Thousand Three Hundred Sixty Eight and Paise Seventy Five Only) within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned being the Authorised Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 23rd day of August 2023. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with this property will be subject to the charge of KARNATAKA BANK LTD Navi Mumbai-Koparkhairane Branch for an amount being Rs.9,32,964.75 (Rupees Nine Lakh Thirty Two Thousand Nine Hundred Sixty Four and Paise Seventy Five Only) in PSTL A/c No.5157001800025301 as on 15.08.2023 plus future interest and costs from 15.08.2023.

Karnataka Bank Ltd. Head Office: Mangaluru-575002. Asset Recovery Management Branch: 2nd Floor, 'E' Block 'The Metropolitan', Plot No C 26 & 27, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Phone: 022-35008017/35128482/35082558. E-mail: mumbaiarm@kbbank.com. Website: www.karnatakabank.com. CIN: L85110KA1924PLC001128. POSSESSION NOTICE. All that piece and parcel of Residential Flat No. 404, 4th Floor, Shree Balaji Vishal, admeasuring about 600 Sq. Ft. saleable Area, situated on Plot No.156, Sector 19, Ulwe (GES), Navi Mumbai, Taluka Panvel, Dist. Raigad, within the Registration District and Sub-District of Panvel and within the limits of Cdc/O Ltd and bounded: East: by 15 Mrs. Wide Road, West: by Open Space, North: by Plot No.167, South: by Plot No.165. Date: 23.08.2023 | Place: Ulwe Panvel. Authorised Officer, KARNATAKA BANK LTD.

NYKAA FSN E-COMMERCE VENTURES LIMITED. Registered Office: 104 Vasani Udyog Bhavan | Sun Mill Compound | Tulsi Pipe Road | Lower Parel | Mumbai - 400013. Website: www.nykaa.com | Phone: +91 22 6614 9696 | Email: nykaa.companysecretary@nykaa.com. NOTICE OF THE 11th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION. Notice calling the 11th Annual General Meeting ("AGM") of FSN E-Commerce Ventures Limited ("the Company"), scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 18, 2023 at 10:30 AM (IST) and Annual Report, have been sent on Thursday, August 24, 2023 electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and Annual Report are available on the Company's website at www.nykaa.com. Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com, National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and Registrar & Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited ("Link Intime") at www.linkintime.co.in. The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to nykaa.companysecretary@nykaa.com. Instructions for remote e-voting and e-voting during AGM: (a) Pursuant to provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility of remote e-voting to the shareholders, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. Members holding shares either in physical mode or dematerialised mode, as on Monday, September 11, 2023 ("cut-off date"), shall cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at https://www.evoting.nsdl.com/. Only those Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the Members are hereby informed that the Businesses, as set out in the Notice of 11th AGM will be transacted through voting by electronic means only. (b) The remote e-voting period commences on Thursday, September 14, 2023, at 09:00 AM (IST) and will end on Sunday, September 17, 2023, at 05:00 PM (IST). The remote e-voting module shall be disabled for voting on Sunday, September 17, 2023, at 05:00 PM (IST) and voting through remote e-voting will not be permitted beyond 05:00 PM (IST) on Sunday, September 17, 2023. (c) Members who have cast their vote through remote e-voting can participate in the 11th AGM but shall not be entitled to vote again. (d) Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. (e) Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report for the Financial Year ("FY") 2022-23 through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the User ID and Password for casting the vote. (f) The manner of remote e-voting or e-voting during the AGM for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC / OAVM are also provided in the Notice of the AGM. (g) The Board of Directors have appointed Mr. Sachin Sharma (Membership No. 46900/CP. No. 20423), Designated Partner, M/s. Sharma and Trivedi LLP (LLPIN: AAW-6850), Company Secretaries, Mumbai or failing him Mr. Dinesh Trivedi (Membership No. 23841/CP. No. 22407), Designated Partner, M/s. Sharma and Trivedi LLP (LLPIN: AAW-6850), Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting at AGM process in a fair and transparent manner. (h) In case of any queries related to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Mr.Amit Vishal, Assistant Vice-President, NSDL at evoting@nsdl.co.in. (i) Manner of registering / updating e-mail address: (i) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Link Intime. Click the link in their website www.linkintime.co.in at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, Depository Participants ("DPs") ID, Client ID / PAN, mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to Link Intime at mt.helpdesk@linkintime.co.in. (ii) Members holding share(s) in electronic mode: by registering / updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company electronically. By the Order of the Board of Directors of FSN E-Commerce Ventures Limited. Subject Jain, Chief Legal and Regulatory Officer, Company Secretary & Compliance Officer, Membership No.: F6144. Date: August 25, 2023. Place: Mumbai.

LIC HOUSING FINANCE LIMITED. 4th Floor, Jeevan Prakash Building, PM Road, Fort, Mumbai - 400 001. DEMAND NOTICE. Under Section 13(2) of Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act, 2002) Notice is given to you the below-mentioned Notices at Sr. No. 1 & 2 that the envelopes containing the notices issued by the Authorized Officer of LIC Housing Finance Ltd. ("LICHFL") u/s 13(2) of the SARFAESI Act by Regd. Post A/D, have been returned undelivered by the Postal authorities for reasons mentioned thereon. Notice is therefore hereby served to you Notices vide Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 that you have availed housing loans mentioned against your names below end on account of defaults committed by you in payment of the EMIs (comprising of principal and interest), Accounts have been classified as 'Non performing Assets' in accordance with the guidelines issued by Reserve Bank of India as such you Notices are hereby called upon to pay the entire outstanding amount mentioned in column 6 against your Notices name together with further interest till payment within 60 days from the publication of this notice, failing which LICHFL shall take possession of the secured (mortgaged) assets under the provisions of the SARFAESI Act with right to transfer by way of sale, lease and to appoint any person to manage the said assets without prejudice to any other remedy available to LICHFL. The amounts realized from exercising the powers as above will firstly be applied to wards all costs, charges and expenses which are incurred and expenses incidental thereto and secondly applied towards discharge of dues as mentioned against your Notices names below with contractual interest till the date of actual realization and residue if any shall be paid to you after the entire dues of LICHFL are recovered in full, if the dues are not fully recovered with the proceeds in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you before DRT/Courts for recovery of balance amount of dues along with all other incidental expenses. The undersigned is the duly authorized officer to issue this notice and exercise powers u/s 13 as aforesaid. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Sr. No.	Loan Account No.	Name of Borrowers	Description Of Secured Asset.	Demand Notice Issue Date	Loan Availed (disbursed)	0/s Amt. as on Demand Notice Date. i.e total 0/s amt.
1	610600004113	Mr. Kamlesh Ramesh Chandra Pandey & Mrs. Seema Pandey	Flat No.702, 7th Floor, G-Wing, Sheetal Dhara Chsl, Plot No.28, Sector No. 07 Kamothe, Taluka -Panvel, Dist -Raigad, Maharashtra-410209	30-Jun-23	Rs.31,60,000.00	Rs.32,04,199.00
2	61100003177	Mr. Valencia Xavier Coutinho & Mr. Vijay Dubey	Flat No.505, 5th Floor , Moreswhar Heights, Village-Bolinji, Taluka-Vasai, Virar- West, Maharashtra - 401303	30-Jun-23	Rs.12,75,000.00	Rs.20,15,848.00
3	610900002379	Mr Minaxi Shrikant Kadam & Mr Shrikant Satwaji Kadam	Flat No. 303, 3Rd Floor, Anjali Chaya, V/Survey No. 77/12, Plot No. 9 & 10, Village-Kulgaon, Taluka-Ambernath, Badlapur-West, Thane, Maharashtra-421503	30-Jun-23	Rs.13,40,000.00	Rs.37,10,791.00
4	610700001568 & 61070000869	Mr. Irfan Mohammed Shaikh	Flat No. 501, B, 5th Floor, C-Wing Siddique Tower , Survey No 137/1(P), Village-Sheel, Mumbai Pune Highway, District -Thane-400612	30-Jun-23	Rs.10,00,000.00 & Rs.40,00,000.00	Rs.12,45,076.00 & Rs.53,09,685.00
5	610500009911	Mr. Asudano Manumal Chawla & Mrs. Chanda Asudoo Chawla	Flat No. 202, 2Nd Floor, Maa Durga Apartment, Prem Nagar Tekdi Road, Ulhasnagar No.5, Dist- Thane, Maharashtra - 421005	30-Jun-23	Rs.14,00,000.00	Rs.19,39,857.00
6	611900000252 & 611900001815	Mr. Neetu Ajitkumar Jaiswal & Mr. Ajitkumar Babulal Jaiswal	Flat No. 304, Building No.ec-149, Evershine Lotus Chs Ltd, Evershine City Avenue Phsae II, Cluster, Village Achole, Vasai(East), Thane, Maharashtra - 401202	30-Jun-23	Rs.14,05,000.00 & Rs.10,00,000.00	Rs.22,83,083.00 & Rs.16,07,474.00
7	610200002198	Mr. Nikhil Ramesh Lala	Flat No.601, Adibaba Building, Plot No.g/48(Part) And G/49(Part), Cts No.g/621, Maneckji Sansar's Private Scheme, 16th Road, Near Rajesh Khanna Garden, Santacruz- West, Mumbai, Maharashtra - 400054	30-Jun-23	Rs.4,38,00,000.00	Rs.5,33,60,484.00
8	610700003127	Mr. Naveenkumar Gangadhar Basa & Ms. Padma Gangadhar Basa	Flat No.701, 7th Floor, C-Wing, Raj Lifestyle Chs Ltd., Hatkesh Road, Opp. Gcc Club, Mira Road-East, Dist-Thane, Maharashtra - 401107	7-Jul-23	Rs.59,44,800.00	Rs.55,66,626.00
9	610600002396	Mr. Moshin Rafiq Momin & Mrs. Asiya Moshin Momin	Flat No.23, 4Th Floor, J-Wing, Building No.5, Siddhivinayak Garima, Survey No - 30, Village- Koynavale, Taluka-Panvel, Dist- Raigad, Maharashtra - 410206	7-Jul-23	Rs.21,33,000.00	Rs.29,64,400.00
10	612200002140	Ms. Anjali Prabhakar Joshi	Plot & Bungalow No.28, 29,30, 31, 32, Green Valley, Survey No.85/32, Aamgaon Village, Taluka- Wada, Palghar, Maharashtra - 421303	7-Jul-23	Rs.43,98,000.00	Rs.46,61,555.00
11	611100003670	Mr. Yashwant Ziparu Chitte, Mrs. Neeta Yashwant Chitte & Mr. Bhagwat Babi Kulkalekar (Guarantor)	Flat No.316, 3Rd Floor-B-Wing, Kashiidhan Chs Ltd, Cts No.980, Yashwantrao Tawade Marg, Dahisar -East, Mumbai, Maharashtra - 400068	7-Jul-23	Rs.44,00,000.00	Rs.60,70,128.18
12	610700003192	Mr. Manoranjan Chhotrar & Mrs. Ankita Ramesh Kumar Pal	Flat No. 3301, 33Rd Floor, Torquise Tower No.2, Clan City, Survey No.65/1 (2) (2), Village- Rohinjani Taluka-Panvel, Dist-Raigad, Maharashtra - 410218	15-Jul-23	Rs.64,02,000.00	Rs.67,91,325.00
13	610500005621	Mr. Sunil Samadhan Wankhede & Mrs. Bharati Sunil Wankhede	Flat No.702, 7th Floor, D-Wing, Indrapuri Phase -I, Village-Kharvai, Badlapur-West, Taluka-Ambernath, District-Thane, Maharashtra -421503	15-Jul-23	Rs.16,50,000.00	Rs.16,53,833.72
14	612100001424 & 612100001972	Mr. Dattatraya Prabhakar Kharat & Mrs. parvatibai Prabhakar Kharat	Flat No.b-12, 2Nd Floor, Suyoti Titwala Chs., Saugonda Road, Moujanda, Titwala-West, Taluka-Kalyan, Dist-Thane, Maharashtra-421 605	15-Jul-23	Rs.17,50,000.00 & Rs. 5,00,000.00	Rs.17,09,613.00 & Rs. 5,11,771.00
15	610200001799	Mr. Bosco Dujon Kinny	Flat No.204, 2Nd Floor, C-Wing, Gulraj Paradise, Dr. Ambedkar Road, Matunga Labour Camp, Dharavi, Mumbai, Maharashtra - 400019	15-Jul-23	Rs.30,78,596.00	Rs. 31,07,821.00
16	610300003354	Mr. Nikhil Uday Koparde	Flat No.903, 9Th Floor, K-Building, Piccadilly-III, Royal Palms Colony, Goregaon- East, Mumbai, Maharashtra - 400065	15-Jul-23	Rs.19,50,000.00	Rs. 22,51,712.00
17	612100001750	Ms. Sarika Santosh Jagtap & Mr. Santosh Vinayak Jagtap	Flat No.002, Ground Floor, Sukhkarta-2,Survey No. 57, Plot No-03, Village-Chinchvali Shekin, Taluka Khalapur, District-Raigad -410209	15-Jul-23	Rs.13, 94,000.00	Rs.15,07,730.00
18	610300003571	Mr. Rohit Sajprasad Doddamani & Mrs. Nidhi Rohit Doddamani	Flat No.no.3303, 33Rd Floor, Sapphire, Clan City, Survey No.61/2, Village-Rohinjani, Taluka-Panvel, Dist- Raigad, Maharashtra - 410206	15-Jul-23	Rs.51,59,736.00	Rs 57,60,664.00
19	610500007684	Mrs. Reema Rajan Thakur	Flat No. 704, 7Th Floor, E- Wing, Morgana Casa Rio Gold, Near Khidkaleshwar Temple, Palava City, Kalyan Shil Road, Dombivli-East, Maharashtra - 421204	15-Jul-23	Rs.52,79,000.00	Rs.57,12,646.00
20	611100003296	Mr. Lalshankar Mogji Patidar	Flat No. D-205, 2Nd Floor, Building No.4 , Balaji Complex , Pranali Naka , Boisar- West, Taluka -Palghar, District Palghar, Maharashtra-401504	15-Jul-23	Rs. 5,90,000.00	Rs.6,22,614.48
21	612100001912	Mr.rupali Ganpat Tandell & Mr. Durgadas P Rajput	Flat No.202, 2Nd Floor, Raj Residency,Village-Takai Khopoli, Taluka-Khalapur, District-Raigad-410203	15-Jul-23	Rs.10, 60,000.00	Rs.11,46,256.00
22	611000003717	Mrs. Savita Kantilal Patil & Mr. Kantilal Gorakh Patil	Flat No. 504, 5Th Floor, Garden Avenue-K4, Wing-K6, Mouje-Dongare (Donger Pada), Opp. Club House, Global City, Virar- West, Palghar, Maharashtra - 401303	15-Jul-23	Rs.32,35,729.00	Rs.32,36,729.00
23	610600004250	Mr. Ajeet Harishchandra Pathak	Flat No.303, 3Rd Floor, 20 B-1, Nisarg Sra Co-Operative Society Ltd ,Cts No. 11/A, Sangharsh Nagar, Road,Chandivali Farm Road, Andheri-East, Mumbai, Maharashtra - 400072.	15-Jul-23	Rs.44,00,000.00	Rs.47,82,149.00
24	611100001541	Mr. Harsh Haren Rawal & Mrs. Bhavini Harsh Rawal	Flat No.605, C-Wing, Spring Building Sanghvi Ecocity, Near Dahisar Check Post, Behind Thakur Mall, Mira Road -East, Thane, Maharashtra - 401104	15-Jul-23	Rs. 26,55,577.00	Rs.25,68,400.94
25	612100001887	Mr. Sanjay Mallesh Parnakar	Flat No. 303, 3Rd Floor, Raj Residency, Survey No.32/1A, Cts No. 2356/1, Khopoli , Mouje -Takai, Taluka- Khalapur, Raigad, Maharashtra - 410203	15-Jul-23	Rs.23,18,400.00	Rs. 24,16,705.00
26	612100001715	Mr. Anand Rohidas Shinde & Mrs. Ratna Anand Shinde	Flat No.401, 4th Floor, Raj Residency,Survey No.32/1A, Cts No. 2356, Khopoli, Mouje- Takai, Taluka-Khalapur, Dist-Raigad, Maharashtra - 410203	15-Jul-23	Rs.19,80,000.00	Rs. 20,83,153.00
27	610600002579	Mr. Nitin Madhav Suryawanshi & Mrs. Akshada Nitin Suryawanshi	Flat No.103, 1st Floor, Shivam Apartment Co-Op Hsg Soc Ltd, Plot No. 48, Sector-18, Village-Kamothe, Taluka- Panvel, District- Raigad, Maharashtra-410206	15-Jul-23	Rs.20,00,000.00	Rs.24,69,548.52
28	611100003410 & 611100003408	Mr. Anil Bhanu Pavaskar & Mrs. Akshata Anil Pavaskar	Room No.11, Plot No.331, Sadhana Chs, Rsc 32, Charkop Sector-3, Near Apna Bazar, Kandivali West, Mumbai-400067	15-Jul-23	Rs. 31,60,000.00 & Rs.19,20,000.00	Rs.22,73,398.00 & Rs.38,82,618.00
29	610600003918	Mr. Sushil Maruti Nadawadekar & Mrs. Vrunda Maruti Nadawadekar	Flat No 601, 6Th Floor, Pandurang Smruti Chs Ltd, Village-Davadi, Dombivli - East, Taluka -Kalyan, Dist-Thane, Maharashtra	15-Jul-23	Rs.31,35,000.00	Rs.33,00,921.00

Date : 25.08.2023. Place : Mumbai. Authorised Officer LIC HOUSING FINANCE LIMITED

NORTH CENTRAL RAILWAY. Open Tender Notice No.: JHSM-M-BRNHL-2023-24-11. Date: 23.08.2023. E-tenders are invited from experienced or interested contractors on behalf of the President of India for the under mentioned work-

Name of work	Cost of work	Earnest Money
Straightening work of Sagged BRN/BRNA/BRNHS Wagons and sliding door repair work of BCNHL wagons.	Rs. 1,62,15,367.20/- (Including 18 % GST)	Rs. 2,31,100/-

Time of completion: Twenty Four Months. Online tender closing date and time: 13.09.2023 upto 11:00 Hrs. Detailed information about tender and tender format is available at website www.reps.gov.in 1348/23 (P) North central railways @ www.ncr.indianrailways.gov.in @northcentralrailway @CPRONCR

Bandhan Bank. Regional Office: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: + 91-79-26421671-75. PHYSICAL POSSESSION NOTICE. NOTICE is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in the exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer issued demand notice to the borrower(s) on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower(s), having failed to repay the amount notice is hereby given to the public in general and particular to the borrower(s) that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the date mentioned against the loan account. The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Bank for the amounts, interest, costs and charges thereon. The borrowers' /mortgagors' attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset.

Name of borrower(s) & Loan Account No.	Description of the property mortgaged (Secured Asset)	Date of Demand Notice	Date of Physical Possession Notice	Outstanding Amt. as on Date of Demand Notice
Mr. Kannu Barapheeya Pavar Mrs. Savita Kannu Pavar Old Loan A/c No. 312/2302 New Loan A/c No. 20003120002302	Immovable property being situated at Survey No. 270/D, CTS51/A, Plot No.51, Flat No. B-305, 3rd Floor, Vishnudutt Residency-B, Nr. K.M. High School, Hanuman Bhagada, Bandar Road, Valsad, Gujarat- 396001 and bounded by: North: Open space, East: Flat No. B-306, West: Flat No. B-304, South: Passage	27.09.2021	20.08.2023	Rs.14,19,639.70, as on 27.09.2021 Rs.17,98,710.18 as on 22.08.2023

Date: 25/08/2023. Place: Valsad. Authorised Officer Bandhan Bank Limited

